

### PRECISION WIRES INDIA LIMITED

**REGD. OFFICE:** SAIMAN HOUSE, J. A. RAUL STREET, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025, INDIA. TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687

E-MAIL: mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com CIN: L31300MH1989PLC054356

WORKS: PLOT NO. 125/2, AMLI HANUMAN (66 KVA) ROAD,

SILVASSA - 396 230, U.T OF D.N.H., INDIA.

TEL: +91-260-2642614 FAX: +91-260-264235

Date: 05th November, 2020

### **BSE Limited (BSE)**

Corporate Relationship Department, 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Company Code: 523539

The Manager,

Listing Department

### **National Stock Exchange of India Limited (NSE)**

'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra - Kurla

Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

**Symbol: PRECWIRE** 

### Dear Sir/Madam,

**Sub:** Submission of Newspaper Notice published to give Intimation of Board Meeting

This is to inform that the Company has published Intimation of Board Meeting scheduled to be held on 11<sup>th</sup> November, 2020 for considering Un-Audited Financial Results for the Quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2020 in Newspaper as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Please find enclosed soft copies of newspaper Publication, published in below mentioned newspapers on 04<sup>th</sup> November, 2020:

- 1. Free Press Journal
- 2. Navshakti.

This is for your kind information and records.

Kindly acknowledge and oblige

Thanking you.

Sincerely,

For Precision Wires India Limited

Deepika Pandey Company Secretary ACS No: 41277

**Encl: as Above** 

Place: Mumbai

## **SNL BEARINGS LIMITED**

**CIN:** L99999MH1979PLC134191

Regd. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 **Tel:** +91 22 22663698, **Fax:** +91 22 22660412

Website: www.snlbearings.in, Email: investorcare@snlbearings.in

Notice is hereby given, pursuant to Regulation 47(1) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11, 2020, inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020.

The information is also available on the website of the Company viz. www.snlbearings.in and the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com)

For SNL Bearings Limited

Dated: November 3, 2020 Place: Mumbai

Kamlesh Sondigala **Company Secretary** 

## SHERIFF'S NOTICE

### **AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY**

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION EXECUTION APPLICATION NO. 2351 OF 2015

ARBITRATION NO. 07 OF 2014

Visible Chits (Maharashtra) Pvt. Ltd.

Versus

1. Sanjeeb Nil Sharma

2. Khusboo Sharma

....Opponents

....Disputant

Pursuant to the Warrant for Sale of immovable property dated 8th June, 2018 issued by the Hon'ble High Court, Bombay in the abovementioned Execution Application No. 2351 of 2015 in Arbitration No. 07 of 2014, pursuant to the Proclamation of Sale issued by the Commissioner for Taking Accounts, High Court, Bombay and pursuant to the Order dated 12th October 2020 passed by His Lordship Shri Justice A. K. Menon of the Hon'ble High Court, Bombay, the offers are invited in sealed/closed covers by the Sheriff of Mumbai for the auction sale of the right, title and interest of the opponents abovehamed at; their residential premises situated at R.N.A. Park, Bldg. A-4, Room No.102, Nagababa Road, Vashi Naka, CHembur, Mumbai-400 074 and also at R.N.A. Park, Building A-4, Room No. 103, Nagababa Road, Vashi Naka, Chembur, Mumbai-400 074 alongwith Demand Draft/Pay Order in the sum of Rs. 50,00,000/- (Rupees Fifty Lakhs only) as Earnest Money Deposit drawn in favour of "Sheriff of Mumbai", payable at Mumbai, so as to reach the Sheriff's office on or before 27th November, 2020 by 5.00 p.m.

The sale will be held on "As is where is basis and as is what is basis"

The offers will be opened and considered before the Hon'ble Chamber Judge, High Court, Bombay, High Court Bombay on Tuesday, the 1st day of December, 2020 at 3.00 p.m. when the offerers may remain present and increase their offers, if they so desire. The inspection of the said property will be given to the intending offerers on 6th and 7th November, 2020 between 1.00 p.m. to 4.00 p.m. The Hon'ble Court reserves his right either to accept or reject any offer without assigning any reason therefore. A copy of terms of conditions of the sale and undertaking to be executed by the offerer will be available in Sheriff's office situated at Old Secretariat Building (City Civil Court Building), Ground floor, Next to University of Mumbai, K. B. Patil Marg, Mumai-400 032, on any working day during the office hours on payment of Rs. 500/- (Non refundable/non adjustable). Dated this 31st day of October, 2020.

> Dy. Sheriff of Mumbai For Sheriff of Mumbai

## MAHARASHTRA INDUSTRIAL **DEVELOPMENT CORPORATION**

(A Government of Maharashtra Undertaking) E Tender Notice No. 36/2020-2021 (Mumbai)							
	Tenders are invited for below work actors.	,					
Sr. No.	Name of Work	Estimated Cost					
1.	M&R to W/S/S in Tarapur Indl. Area Repairs to PAC storage tank with chemical resistant treatment at new WTP.	Rs. 41,97,685.00					
2.	M & R to residential BuildingAnnual electrical maintenance of staff quarter & M & R Non-Residential BuildingAnnual electrical maintenance of office building including annual maintenance of CCTV camera system, UPS systems, providing new online water purifier systems.	Rs. 10,14,148.00					
3.	M & R to Water Supply @ Patalganga Indl. Area Providing structural strengthening by providing Food grade cementitious concrete chemical and Food grade high performance polymer modified cementitious material treatment alongwith AE treatment to CLF.	Rs. 42,03,975.00					
4.	M&R to Ratnagiri Water Supply Scheme Replacement of 300 mm dia. M.S. Manifold & other Misc. Work at 1000 M3 H.S.R. at Guest House.	Rs. 4,59,456.00					
5.	M&R to Water supply schemes for Pen-Alibag Region and Nagothane Industrial Area Providing annual maintenance contract to street lights and high masts at Poynad, Jalpada, Ambepur, Alibag, Nagothane and HSR-Welshet.	Rs. 24,62,525.00					
6.	M & R to Ransai Water Supply SchemeAnnual maintenance of water supply pipeline for 24 months.	Rs. 15,83,549.00					
7.	M & R to Shahad Water Supply Scheme Recasting of RCC chair in nalla on Pure Water Rising Main to New HSR and providing 100 mm dia GI pipe for crossing of Kalyan- Murbad road at WTP Shahad.	Rs. 2,11,494.00					
8.	M&R to Water Supply scheme for Pen-Alibag Region Annual Maintenance and Repairs to 400 mm dia C.I. Pipe line laid for M/s GAIL for their LPG recovery plant at Usar and enroute villages.	Rs. 7,12,160.00					
9.	M&R to Shahad Water Works Replacement of railing in filter house, pump house & premises at WTP Shahad.	Rs. 28,72,800.00					
10.	M & R to Non Residential Building at Kudal. House keeping of Guest House building, Sub Division Office	Rs. 6,10,600.00					

The blank tender forms for above works will be available from 04/11/2020 to 18/11/2020 on MIDC's Website http://www.midcindia.org.

and Fire Station Office premises

(AMC for 2020-21).

Interested agencies may upload their queries before 10/11/2020. Answers to the queries/MIDC Clarification will be available from 12/10/2020 on Website of MIDC.

SHREE RAJIV LOCHAN OIL EXTRACTION LIMITED CIN: L15143CT1994PLC005981 Regd. Office: 27/3, Jawahar Nagar, Near Agrasen Bhawan, Raipur (C.G.)

Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE

Pursuant to Regulations 2015, NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on 10th day of Movember morth 2020, at 11AM at Venue of Meeting 27/3, Jawahar Nagar, Near Agrasen Bhawan, Raipur (c.G.) niner alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th September 2020. Further, details are also available on Company's website <a href="www.sroel.com">www.sroel.com</a> as well as Stock Exchange's website i.e.

By Order of the Poort

By Order of the By Order of the Board For, Shree Rajiv Lochan Oil Extraction Ltd. Managing Director (Harish Raheja), DIN No.: 00341864

PRECISION WIRES INDIA LIMITED CIN: L31300MH1989PLC054356, PAN: AAACP7555L Regd.Office: Saiman House, J. A. Raul Street, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025, INDIA. TEL: +91-22-24376281

FAX: +91-22-24370687, E-MAIL: mumbai@pwil.net, WEB: www.precisionwires.com **NOTICE OF BOARD MEETING** Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Precision Wires India Limited will be held on

Wednesday, 11th November, 2020, inter-alia to consider and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020. Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the

Company, was closed for all the Directors and other persons covered under the Code, from the closure of business hours to 30th September, 2020 till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges The said Notice may be accessed on the Company's website at

www.precisionwires.com and also on the Stock Exchange(s) website(s) at www.bseindia.com and www.nseindia.com For PRECISION WIRES INDIA LIMITED

Place: Mumbai

Deepika Pandey Date: 04th November, 2020



## Janata Sahakari Bank Ltd., Pune

(MULTISTATE SCHEDULED BANK) Head Office: 1444, Shukrawar Peth, Thorale Bajirao Road, Pune - 411 002.

Tel.: 020-24453258, 020-24452894 Fax: 020-24493430 Mumbai Recovery Cell: S.K. Bole Road, Agar Bazar, Dadar (West) Mumbai - 400 028. Mob : 9607983287

> E-Mail: mumbai.recovery@janatabankpune.com Web: www.janatabankpune.com

Sale of Attached Immovable Property U/s. 13 of "The Securitisation and Reconstruction of Financial Assets and nforcement of Security Interest Act, 2002" and Under Rule 8 (5)

(c) of the Security Interest (Enforcement) Rules of 2002 (This advertisement is concise form of Proclamation of Sale No. Mumbai/Legal Recovery/Sec.Int/Fort/Radhika Metaliks/Sale/ 104/2020 Dated 31/10/2020)

	104/2020 Dated 31/10/2020)						
	(On "As is where is Basis")						
Sr.	Particulars	Details					
No.							
1	Borrower/Mortgagor  Mortgagor/Guarantors	1. M/s. Radhika Metaliks Pvt. Ltd. Office at - M-2, Maganlal Chambers, Baburao Bobde Marg, Carnac Bunder, Masjid (East), Mumbai-400009. Through it's Directors i) Shri. Anil Basudeo Beriwal ii) Smt. Minu Anil Beriwal Both R/at. A 3/9, Sunder Nagar, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064. 2. Shri. Anil Basudeo Beriwal 3. Smt. Minu Anil Beriwal 4. Shri. Sandeep Anil Beriwal All R/at. A 3/9, Sunder Nagar, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064. 5. Shri. Anil Basudeo Beriwal Prop. Shreeram Steel Plot No. W-180/C, Taloja Industrial Area, MIDC, Village Navade, Taluka Panvel, Dist. Raigad-410208.					
2	Description of the Secured Asset being Auctioned	Residential Flat No. 501, 5th Floor, A Wing, Mayfair Marvel, Survey No. 1128, Malad (West), Mumbai- 400064					
3	Area of Unit	1144.97 Sq.Fts. (Built - up)					
4	Assessment or other Taxes	As per Rules of Municipal Corporation of Greater Mumbai & Mayfair Marvel Co-operative Society Ltd, & other taxes.					
5	Encumbrances	Not Known to the Bank.					
6	Remarks	The Authorized Officer of Janata					

	Auctioned	1128, Malad (West), Mumbai- 400064		
3	Area of Unit	1144.97 Sq.Fts. (Built - up)		
4	Assessment or other Taxes	As per Rules of Municipal Corporation of Greater Mumbai & Mayfair Marvel Co-operative Society Ltd, & other taxes.		
5	Encumbrances	Not Known to the Bank.		
6	Remarks	The Authorized Officer of Janata Sahakari Bank Ltd., Pune has taken the <b>Symbolic Possession</b> of the Property on 30th June, 2020 for the Loan of M/s. Radhika Metaliks Pvt. Ltd. The Authorized Officer also submitting the case in Chief Motropolitan Magistrate Court, Mumbai for the <b>Physical Possession</b> of the said mentioned property.		
7	Date, Time and Place of the Proposed Auction	Monday, 7th December, 2020 at 11.3  A.M. at Janata Sahakari Bank Ltd. Pur  - Recovery Cell Dept., Agar Baza S.K. Bole Road, Dadar (West), Mumb  - 400028.		
8	Reserve Price	Rs. 2,06,00,000/- (Rs. Two Crore Six Lakhs Only).		
9	Earnest Money Deposit (EMD)	EMD Amount Rs. 20,60,000/- (Rs. Twenty Lakhs Sixty Thousand Only). EMD Amount to be deposited by Demand Draft / RTGS / NEFT favouring Janata Sahakari Bank Ltd., Pune, Branch Fort, Mumbai, RTGS Adjustment A/c No. 018262300000000, IFSC Code: JSBP0000018 drawn in favour Janata Sahakari Bank Ltd., Pune payable at Mumbai. DD should be drawn in favour of Janata Sahakari Bank Ltd., Pune payable at Mumbai. The payment should be made on or before Thursday, 3rd December,		



10 Bid Increment

(Sachin S. Tamhankar) Dy. General Manager /Authorised Officer Janata Sahakari Bank Ltd, Pune

Rs.1,00,000/- (Rs. One Lakhs Only)

2020 up to 5.00 P.M.

& in multiples.

Terms & Conditions of sale :-

1) The Property will be sold on "As is Where is Basis".

2) To participate in Auction an amount of Rs.20,60,000/- has to deposi has to be deposited by way of Demand Draft / RTGS / NEFT favouring Janata Sahakari Bank Ltd., Pune, Branch Fort, Mumbai RTGS Adjustment A/c No. 018262300000000, IFSC Code JSBP0000018 drawn in favour Janata Sahakari Bank Ltd., Pune payable at Mumbai, DD should be drawn in fayour of Janata Sahakar Bank Ltd., Pune payable at Mumbai. The payment should be made on or before Thursday, 3rd December, 2020 up to 5.00 P.M.

3) Below Reserve price property will not be sold.

- 4) On sale of the said property the successful bidder shall deposi 25% of amount of the total sale price immediately to the Authorized officer and rest of the amount within 15 days from the date of sale 5) The Authorized Officer holds the right to change (i.e. add or delete)
- ther terms and conditions and also to cancel or Postpone the Auction without assigning any reason. The Auction Bidders have to submit their KYC Documents with the
- Authorized Officer at the time of Auction. For more details refer :- http://www.janatabankpune.com

BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED

(Formerly known as Bombay Oxygen Corporation Limited) CIN: L65100MH1960PLC011835 Regd. Off: 22/B, Mittal Tower, 210, Nariman Point, Mumbai - 400021 E-mail: bomoxy@mtnl.net.in Website: www.bomoxy.com

### NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of Bombay Oxygen Investments Limited is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Financial Results (Provisional) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

Pursuant to Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the information contained in this Notice is also available on the Company's website at www.bomoxy.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com.

Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended, read with the Company's Code of Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Trading by Designated Persons, the Trading Window in respect of dealing in the Equity Shares of the Company, has been closed for all the Designated / Connected Persons of the Company, with effect from 01.10.2020 till 14.11.2020 (both days inclusive)

For Bombay Oxygen Investments Limited

Place: Mumbai Date: 03-11-2020 Sangeeta S. Navalkar Company Secretary

बैंक ऑफ इंडिया Bank of India Relationship beyond banking

**WODEHOUSE ROAD BRANCH** Heera Meher 108-110, Wodehouse Road. Colaba, Mumbai - 400 005

**REGISTERED POST AD** 

Geeta Vijay Shinde having address at, R No-C18, Shivsagar CHS, Plot No-715, Sec No ,Charkop,Kandivali(W),Mumbai-MH-400067 Since reported expired, represented by Mr Sushant Vijay Shinde ,R No-C18, Shivsagar CHS, Plot No-715, Sec No-7, Charkop

Kandivali(W), Mumbai-MH-400067 2. Mr Devesh Vijay Shinde, R No-C18, Shivsagar CHS, Plot No-715, Sec No-7, Charkop Kandivali(W), Mumbai-MH-400067

Ref: Cash Credit Account M/s Saras Corporation Notice U/s. 13(2) of the Securitisation and reconstruction of Financial Assets and enforcement of security interest Act. 2002

You are aware that Bank has granted various credit limits for an aggregate amount of Rs.8000000 to M/s. Saras Corporation and or its partner 1.Mr Sushant Vijay Shinde 2.Mr Meet Nilesh Gada (Principal Debtor) for which you stood as guarantor and executed letter of guarantees dated 20.11.2015 guaranteeing the due repayment of the said amount by the Principal Debtor and all interest, cost, charges and expenses due and accruing thereon. The details of various credit facilities granted by the Bank and the amounts outstanding dues thereunder as on the date of notice are as under:

Nature of facility		Sanctioned Limit (in Rs.)	Outstanding dues (In Rs.)
	Cash Credit	Rs 8000000	Rs. 8702505
<del>_</del> _	You are aware tha	t vou have undertaken liability und	er the said letter of Guarantee for

- repayment of the various limits granted by us to the said Principal Debtor and you have secured the repayment of the said limits by creating in favour of the Bank following securities on your properties:- EQM of Residential Flat situated at C-18,Charkop-3,Shiv Sagar CHSL, Sector No-7, R.A.C.No-67,Plot No-716,Charkop,Kandivali-West, Mumbai-400067 in the name of Late Geeta Vijay Shinde
- As the principal debtor has defaulted in repayment of his/her/theirs/its liabilities, we have classified his/her/theirs/its dues as Non-Performing Assets on 31.03.2020 in accordance with the directions or guidelines issued by the Reserve Bank of India.
- 4. We also inform you that inspite of our repeated demands/requests for repayment of the amounts due to Bank, the principal debtor(s) has not so far paid the same You therefore as guarantor became liable to pay the said dues.
- For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act. and call upon you to discharge in full your liabilities to the Bank by paying to the Bank Rs. 8702505 (contractual dues upto the date of notice) with interes 11% p.a. from 16.10.2020 with monthly rests within a period of 60 days from the date of this notice, falling which we will entirely at your risks as to costs and consequences exercise all or any of the powers under Section 13 of the Securitisation and Reconstructions of Financial Assets and Enforcement of Security Interest Act., 2002 against the secured assets mentioned above. 6. The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be applied
- in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or an expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actua realisation and the residue of the money, if any, after the Bank's entire dues are fully recovered, shall be paid to you. 7. If the said dues are not fully recovered with the proceeds realised in the course of exercise
- of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you before Debts Recovery Tribunal/ Courts for recovery of the balance amount due alongwith all costs etc. incidental thereto from you. Please take note that as per sub-section (13) of the aforesaid Act., after receipt of this
- notice, you are restrained from transferring by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice.
- The undersigned is a duly authorised Officer of the Bank to issue this notice and exercise powers under section 13 aforesaid.
- 10. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any othe remedy available to the Bank.

Yours faithfully Sd/-Sanjay Kumar Chief Manager & Authorised Office Place : Mumbai Date: 15.10.2020

M/s Saras Corporation, Blue Chip Industrial Estate No-5, Unit No-123,1st Floor, Sativali Road

 Mr Sushant Vijay Shinde, R No-C18, Shivsagar CHS, Plot No-715, Sec No-7, Charkop, Kandivali(W), Mumbai-MH-400067 Meet Nilesh Gada S/o Mr Nilesh Kehavji Gada, A-701, Satyam Apartment, Daftary Road, Opp. Royal Motor Training School, Malad(E), Mumbai(MH) -400097

Notice U/s. 13(2) of the Securitisation and reconstruction of Financial Assets and enforcement of security interest Act. 2002

 At the request made by you, the Bank has granted to you various credit limits for an aggregate amount of Rs.8000000. We give hereunder details of various credit facilities nted by us and the amounts outstanding dues there under as on the date of notice:-Nature of facility | Sanctioned Limit (in Rs.) | Outstanding dues (In Rs.)

	Nature of facility	Sanctioned Emilie (in 1831)	outstanding dues (in Ns.)					
Cash Credit         Rs 8000000         Rs. 8702505								
<ol> <li>The aforesaid credit facilities granted by the bank are secured by the follow securities (particulars of properties/assets charged to Bank) a  EQM of Resi situated at C-18, Charkop-3, Shiv Sagar CHSL, Sector No-7, R.A.C. No-67, PI Charkop. Kandivali-West, Mumbai-400067 in the name of Late Geeta Viiav Shi</li> </ol>								

- b)Hypothecation of stocks/Book debts As you have defaulted in repayment of your dues to the bank, we have classified your account as Non-Performing Assets with effect from 31.03.2020 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.
- For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act., and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of Rs. 8702505 (contractual dues upto the date of notice) with interest @ 11% p.a. from 16.10.2020 with monthly rests within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitisation and Reconstructions of Financial Assets and Enforcement of Security Interest Act., 2002 against the secure assets mentioned above.
- The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expense payment of all costs, citalogs and expenses which are inclined by us a nation any systems incidental thereto, and secondly applied in discharge of the bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realisation and the residue of the money, if any, after the Bank's entire dues are fully recovered, shall be paid to you. 6. If the said dues are not fully recovered with the proceeds realised in the course of exercise of
- the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you before Debts Recovery Tribunal/Courts for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you. Please take note that as per sub-section (12) of the aforesaid Act., after receipt of this
- notice, you are restrained from transferring by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice. 8. The undersigned is a duly authorised Officer of the Bank to issue this notice and exercise powers under section 13 aforesaid.
- 9. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank.

Yours faithfully Sd/-Sanjay Kumar Chief Manager & Authorised Officer Place : Mumbai

Shri Nilesh Keshavji Gada, A-701, Satyam Apartment, Daftary Road, Opp. Royal Moto Training School, Malad(E), Mumbai(MH)-400097 Sir/Madam

Re: Cash Credit Account: M/s Saras Corporation You are aware that Bank has granted various credit limits for an aggregate amount o

hereunder as on the date of notice are as under:-

Rs.8000000 to ./M/s. Saras Corporation and/or its partners 1.Mr Sushant V Shinde 2.Mr Meet Nilesh Gada (Principal Debtor) for which you stood as guarantor and executed letter o guarantees dated 20.11.2015 guaranteeing the due repayment of the said amount by the Principal Debtor and all interest, cost charges and expenses due and accruing thereon. The details of various credit facilities granted by the Bank and the amounts outstanding dues

ı	Nature of facility	Sanctioned Limit (in Rs.)	Outstanding dues (In Rs.)
	Cash Credit	Rs 8000000	Rs. 8702505
2.	classified his/her/t	otor has defaulted in repayment of heirs/its dues as Non-Performing A of guidelines issued by the Reserve	sset on 31.03.2020 in accordance

3. As stated hereinabove, in view of the default committed by the Principal Debtor, you as

the guarantor became liable jointly and severally for the said debt. 4. For the reasons stated above, we invoke your guarantee and hereby call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank Rs. 8702505 (contractual dues upto the date of notice) with interest @ 11% p.a. from 16.10.2020 with monthly rests within 7 days of receipt of this notice failing which we will be filling appropriate legal proceedings against you before Debts Recovery Tribunal/Court for recovery of the said

amount with said interest from the date of the notice till the date of actual realisation

alongwith all costs etc. incidental thereto. Yours faithfully Sanjay Kumar Place : Mumbai Chief Manager & Authorised Officer Date : 15.10.2020

**PUBLIC NOTICE** 

PLEASE TAKE NOTICE THAT pursuant to the negotiations, Mrs. Heena Nimish Joshi, has agreed to sell her 10 shares to 'Haresh Chambers Premises Co-operative Society Limited' together with her right, title and interest of Office Premises No. PR-3 on the First Floor of the Building known as 'Haresh Chambers', situated at 313/319, Samuel Street, Vadgadi, Mumbai 400003 and more particularly described in the Schedule nereunder written

Any person having any right, title or interest in or upon the said shares and Office Premises by way of sale, exchange, mortgage, inheritance, gift, lien, charge maintenance, trust, leave and licence, agreement, arrangement or otherwise of whatsoever nature is hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at 2nd Floor, Rajabahadur Mansion, 28, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai 400023, within 14 days from the date hereof, failing which our clients will conclude the transaction for purchase of the said shares and the Office Premises without taking into consideration such claims or objections which are deemed to have been waived and abandoned and for which neither we nor our clients will be responsible.

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL that Office Premises No.PR-3 on the First Floor of the Building known as 'Haresh Chambers', situated at 313/319, Samuel Street, Vadgadi, Mumbai 400003, together with 10 shares of Rs.50/- each and bearing Distinctive Nos. 146 to 155 (both inclusive) of 'Haresh Chambers Premises Co-operative Society Limited'.

For M/S. PRAVIN MEHTA AND MITHI & CO.

PARTNER

Date: 04.11.2020

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that the property described in Part A and Part B of the Schedule hereunder written (collectively referred to as "said Property") was originally owned by Hanumant

Hanumant Bhau Lonkar expired on 6th September, 1951 leaving behind a Will dated 22<sup>nd</sup> January 1946 bearing registration no. 203 and in terms thereof, the said Property was bequeathed upon his sons

(i) Ramchandra Hanumant Lonkar and (ii) Laxman Hanumant Lonkar. By and under a Partition Deed dated 27th August 1962 bearing registration no. 1472, (i) Ramchandra Hanumant Lonkar and (ii) Laxman Hanumant Lonkar divided the properties held by them amongst themselves and portion of the said Property as more particularly described in Part A of the Schedule hereunder came to the share of Ramchandra Hanumant Lonkar and other portion of the said Property as more particularly described in Part B of the Schedule

hereunder came to the share of Laxman Hanumant Lonkar. Thereafter, Ramchandra Hanuman Lonkar died intestate in 1986, leaving behind him his legal heirs viz. Tarabai Ramchandra Loankar his wife and three sons viz. (i) Siddheshwar Lonkar, (ii) Pratap Lonkar and (iii) Bhagwan Lonkar.

By diverse deeds and documents executed with various persons details whereofare mentioned hereinbelow. (i) Raieshkumar Naupatlal Sakla, (ii) Vijay Jagdishprasad Agarwal and / or (iii) Rameshkumar Yuvraj Kavediya became entitled to development rights in respect of the said Property thereof

Name of Parties	Type of Document	Date	Office Registration No.
(i) Siddheshwar, Lonkar (ii) Pratap Lonkar and (iii) Bhagwan Lonkar and (iv) Tarabai Ramchandra	Development Agreement	8 <sup>th</sup> March 2001	Haveli -3/1923/200
Loankar	Power of Attorney	9 <sup>th</sup> March 2001	Haveli -3/1925/200
(i) Siddheshwar Lonkar, (ii) Pratap Lonkar and (iii) Bhagwan Lonkar and (iv) Tarabai Ramchandra	Development Agreement	8 <sup>th</sup> March 2001	Haveli -3/1924/200
Loankar	Power of Attorney	8 <sup>th</sup> March 2001	Haveli -3/1926/200

and (iii) Bhagwan Lonkar and (iv) Tarabai Ramchandra Loankar	Power of Attorney	8 <sup>th</sup> March 2001	Haveli -3/1926/2001		
Documents in respect of property described at Part B of th Schedule hereunder written					
(i) Lakshman Hanumant Lonkar (ii) Suryakant Lakshman Lonkar (iii) Vinayak Lakshman Lonkar (being minor represented by Lakshman Hanumant Lonkar) (iv) Vandana Lakshman Lonkar (v) Shyamala Shaamrao Chinchwade (vi) Ranjana Dnyaneshwar	Development Agreement	26th December, 2000	Haveli -3/2554/2000		
Shewale	Power of Attorney	22 <sup>nd</sup> December, 2000	Haveli -3/2555/2000		
(i) Lakshman Hanumant Lonkar (ii) Suryakant Lakshman Lonkar (iii) Vinayak Lakshman Lonkar (being minor represented by Lakshman Hanumant Lonkar) (iv) Vandana Lakshman Lonkar (v) Shyamala Shaamrao Chinchwade (vi) Ranjana Dnyaneshwar	Development Agreement		Haveli -3/2552/2001		
Shewale	Power of Attorney	22 <sup>nd</sup> December, 2000	Haveli -3/2553/2001		

Vide two Development Agreements, both dated 3rd May 2006, our clients viz. Nishigandha Holdings, a partnership firm registered under the provisions of Indian Partnership Act, 1932, having its registered office at 5, Cliff Towers, Mount Mary Road, Bandra (West), Mumbai -50. became well and sufficiently entitled to all the development rights together with the right to grant the conveyance in respect of the said Property. Simultaneously, the unencumbered possession of the said Property was also handed over to our clients. The aforesaid Development Agreements dated 3<sup>rd</sup> May, 2006 were registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Haveli No. 12 under Serial Nos. 3402/2006 and 3404/2006.

This notice is to inform the public at large that certain people have been attempting to create third party rights in respect of the said Property. We hereby inform the public at large that if any rights are attempted to be created and/or any transaction is carried out by any person, the same shall not be valid and further, the same shall not be binding on our clients. Further, our clients shall be entitled to initiate appropriate necessary legal proceedings against such person, which you may please note

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Description of the said Property)

Part A

All that piece and parcel of land Survey No. 30 Hissa No. 4 A totally admeasuring 20 Ares, situated at District Pune, Taluka Haveli, within the jurisdiction of Sub Registrar Haveli no.1 to 27 within the local limits of Pune Municipal Corporation in Village Kondhva, Khurd bearing and bounded as follows

On or towards the East - Survey No. 30, Hissa No. 5 On or towards the South - Land of Baban Kamathe On or towards the West - Survey No. 30, Hissa No. 4 B On or towards the North - Forest Land Part B

All that piece and parcel of land bearing Survey No. 30 Hissa No. 4B totally admeasuring 21 Ares situated at District Pune, Taluka Haveli, within the jurisdiction of Sub Registrar Haveli no. 1 to 27 within the local limits of Pune Municipal Corporation in Village Kondhva Khurd and bounded as follows:

On or towards the East - Survey No. 30, Hissa No. 4A On or towards the South - Land of Baban Kamathe On or towards the West - Survey No. 30, Hissa No. 3 Forest Land On or towards the North

**LEXICON** LAW PARTNERS

Dated this 4<sup>th</sup> day of November 2020.

Partner Mulla House, 4th floor, 51, M.G. Road, Fort, Mumbai 400 001.

# नदी पुनरुजीवनात देशात सांगली पहिला

## अग्रणी नदी पुनरुजीवन कार्याला राष्ट्रीय जल पुरस्कार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड झाली आहे. पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष २०१९ चे राष्ट्रीय जल पुरस्कार घोषित झाले आहेत. विविध १२ श्रेणींमध्ये एकूण ८८ पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदी पुनरूजीवन श्रेणीमध्ये देशातील एकूण ६ विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी पुनरूजीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पश्चिम विभागात चार राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील

अग्रणी नदी मध्यंतरीच्या काही दशकांत कोरडी होती व या नदीचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील ५५ कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने कार्य केले.

राज्यशासनाची सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पात्र निर्माण झाले.

कि.मी. इतके आहे. उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी. आदी गावांतील स्थानिकांनी या कार्यात जवळपास २ कोटी मूल्य असणारी ही

## अडसरवाडी येथे उगम असलेली पूर्णत्वास आली.

# लॉकडाऊन वाढवला

ठाण्यात हॉटस्पॉट क्षेत्रात

# महापालिका आयुक्तांचे आदेश, सात ठिकाणी निर्बंध कायम

दिले आहेत.

ऑक्टोबरपर्यंत

## वार्ताहर/ठाणे

शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ऑगस्टपेक्षा अधिक झाली आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात १० हजाराहन अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या आता सातने कमी झाली असून ती ११ वर आहे. आता या हॉटस्पॉटमध्ये ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिके ने काढलेल्या आद्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी

# दीड हजार जणावर कारवाई

वार्ताहर/ठाणे

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये गेल्या २१ दिवसात १९०० नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १९ लाख ५० हजारांचा दंड वसूल केला आहे. विशेष करून भाजी मार्केट, बसस्थानक, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वाधिक कारवाई नौपाडा, माजिवडा- मानपाडा आणि त्यापाठोपाठ वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत करण्यात आल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले.०

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Nahalchand Laloochand Pvt. Ltd. owner of Flat No. 101 and 102 Wing B of Koshal Cooperative Housing Society Ltd., situated at Shankar Lane, Kandivali West Mumbai 400067, is holding 5 + 5 10 fully paid up shares of Rs. 50/ Rupees Fifty each serially numbered 211 to 215 & 216 to 220 under share certificate nos. 23 & 24 respectively, has Lost/ Misplaced and have applied for Duplicate Share Certificates to the society.

Any person or persons having any objection in this regard should make written application to the secretary of the society, within 14 days from the publication of this notice. If no objection is raised the

society will issue Duplicate Share Certificates as prescribe under the Bye Laws of the Society.

> Sd/-Hon. Secretary KOSHAL Coop. Hsg. Soc. Ltd. Reg No. BOM/WR/HSG/TC/8694, 1994. Shankar Lane, Kandivali West, Mumbai 400067

Date: 04/11/2020 Place: Mumbai

ठिकाण: मुंबई

दिनांक : ०३ नोव्हेंबर, २०२०

जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रूंदीकरणातून भव्य

हे पात्र खानापूर तालुक्यामध्ये २२ बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे सक्रिय श्रमदान दिले. त्यामुळे कामे अवघ्या ६५ लाख रुपयांमध्ये

करण्याचे आदेशही महापालिका

आयुक्त डॉ. विपीन कुमार शर्मा यांनी

महापालिका क्षेत्रात करोनाचा

लॉकडाऊन

प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ ते ३१

करण्यात आला होता. त्यानंतर

महापालिका प्रशासनाने टाळेबंदी

शिथिल करत सर्वच बाजारपेठा

आणि दुकाने सुरू केली होती. तर

१८ प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर

करून येथे टाळेबंदी कायम ठेवली

होती. ३१ ऑक्टोबर ही

लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर

प्रशासनाने पुन्हा नव्याने सर्वेक्षण

करून ११ प्रतिबंधित क्षेत्रांची यादी

जाहीर करत याठिकाणी ३० नोव्हेंबर

प्रर्यंत प्रशासनाने नवे आदेश काढले

नोव्हेंबरपर्यन्त लॉकडाऊन कायम

असेल असे महापालिका आयुक्तांनी

स्पष्ट केले आहे. यामध्ये परिमंडळ १

मध्ये १ हॉटस्पॉट आहेत. तर

परीमंडळ दोन मध्ये ६ परिमंडळ ३

दरम्यान हॉटस्पॉट वगळता इतर

ठिकाणी राज्य शासनाच्या मिशन

बिगेन अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत

जाहिर सूचना

मुचना, याद्वारे आम जनतेच्या माहिती करित

ण्यात येते की, माझे अशील श्रीमती. माधवी मंगेश

उंदिरवाडकर हे फ्लॅंट नंबर ए-२०१

यागराज, लोकपूरम सीएचएसएल पोखरण रोड

क्रमांक ०२ ठाणे पश्चिम-४००६१० येथील

मालमत्तेचे ( या पुढे सदर) फ्लॅट म्हणून सदर्भित

एकमेव मालक आहेत .सदर फ्लॅट मूळ रित्प

श्री.मंगेश शांताराम उंदिरवाडकर यांच्या मालकीच

असून ते दिनांक २४/०४/२००२ रोजी कोणतेह

मृत्यूपत्र न करता मयत झाले व त्यांच्या मागे श्रीमती माधवी मंगेश् उंदिरवाडकर, सौ. मानसी सुयोग

पाटणे (पहिले नाव : मानसी मंगेश उंदिरवाडकर

सौ. निमता प्रज्वल दवळे ( पहिले नाव : निमत

मंगेश उंदिरवाडकर ) हे त्यांचे केवळ कायदेशीर

आता हा फ्लॅट माइया अशील श्रीमती. माधवी मंगेश

उंदिरवाडकर यांना कायदेशीर वारस म्हण-

विकायचा आहे , आणि त्यासाठी त्यांचा आणि

श्री कमलेश अरविंद मुणगेकर यांचा सहकरार

केला आहे. सौ. मानसी सुयोग पाटणे व सौ. नमित

प्रज्वल ढवळे पुष्टी करणारे पक्ष म्हणून राहतील

कोणत्याही व्यक्तीस वरील निर्देशित मालमत्तेच्य

संबंधात कोणतेही अधिकार, दावे, मागण्या काह

असलयास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, भेट

न्यास, प्रभार, देखभाल, वारसा, ताबा, भाडेकरार

द्वारे सदर अधोहस्ताक्षरीत यांना कार्यारुय पत्त

फ्लॅट नंबर १०१ पहिला मजला गणराज हाइटस सं

एचएसएल, गोविंद बछाजी रोड, ब्राम्हण

विद्यालयाजवळ ,चरई ठाणे ( प ) ४००६०१ येथे लेखी

स्वरुपात सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत

सचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर व्यक्तीचे

आदित्य जी अंधोरीकर

चरई . ठाणे ( प. ) ४००६०

आशुतोष अगरवाल

Place: Mumbai

Date : Nov 03, 2020

वकील उच्च न्यायालय

गोविंद बलाजी रस्ता, ब्राम्हण विद्यालयाजवः

दावे अधित्यागीत व / वा परित्यागीत मानले जातील

फ्लेंट नंबर १०१ पहिला मजला, गणराज हाईटस सीएचएसए

कॉक्स ॲन्ड किंग्स लि. चे रिसोल्युशन प्रोफेशनल म्हणून

दिनांक : ०३/११/२०२०

कॉक्स ॲन्ड किंग्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: टर्नर मॉरीसन इमारत, १ला मजला, १६, बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१

सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ ला अनुसरून याद्वारे

सूचना देण्यात येते की, दि इनसॉल्वेन्सी ॲन्ड बँक्रप्टसी कोड, २०१६ अन्वये घठीत कंपनीच्या धनकोच्या समितीची

सभा जन २०१९ रोजी संपलेली तिमाही, सप्टेंबर २०१९ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्ष, डिसेंबर २०१९ रोजी

संपलेली तिमाही करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि ३१ मार्च. २०२० रोजी संपलेले वर्षा करिता लेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजुर करण्याकरिता गुरूवार १२ नोव्हेंबर, २०२० रोजी सांय ४.०० वा

सदर सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.coxandkings.com कंपनीचे इन्व्हेस्टर रिलेशन्स सेक्शन आणि nsein-

dia.com आणि bseindia.com च्या कॉर्पोरेट अन्नाऊसमेंट सेक्शन येथे उपलब्ध आहे.

epaper fro आयमी श्रिय से कुल आयमी ती आय/आयपी ए-००१/आयपी -पी-०११२३/२०१८-२०१९/१९९०१)

राहतील असेही स्पष्ट केले आहे.

अटकाव करण्यासाठी

मध्ये ४ हॉटस्पॉट आहेत.

हॉटस्पॉटमध्ये

आता कोरोनाला

येत्या

या ११

## भारत ॲग्री फर्ट ॲन्ड रियॅल्टी लिमिटेड

अर्ज युआरसी 2

प्रकरण XXI [कंपनी कायदा 2013 कलम 374 (बी) चे पालन करणे आणि

कंपनीच्या (नोंदणीसाठी अधिकृत) अटी, 2014 अंतर्गत नियम 4 (1)] च्या भाग 1

अंतर्गत नोंदणी करण्याबाबत नोटीस देण्याविषयीची जाहिरात।

कंपनी अधिनियम, 2013 अंतर्गत कलम 366 च्या पोटकलम (2) नुसार मुंबई येथील

निबंधक शकुंता एड्यू कॉम एलएलपी (एलएलपीआयएन-एएसी-6692), या

मर्यादित दायित्व भागीदारी कंपनीमध्ये 30 दिवसांच्या आत अर्ज दाखल करून

कंपनी अधिनियम 2013 च्या प्रकरण XXI मधील भाग 1 अंतर्गत मर्यादित देयता

"भारतात किंवा भारताबाहेर काम सुरू ठेवणे, देखभाल करणे, प्राथमिक,

माध्यमिक आणि उच्च शिक्षण देण्यासाठी शाळा, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण

केंद्रे, ब्युरोज, संकेतस्थळे, संशोधन प्रयोगशाळा आणि इतर शिक्षणविषयक संस्था

प्रस्तावित कंपनीचा मसुदा आणि संघटनेचे नियम यांची तपासणी राज विलास

प्लॉट क्रमांक २४, न्यू इंडिया सीएचएस, नॉर्थ साऊथ रोड क्रमांक ११, जेव्हीपीडी

नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर वीस दिवसांच्या आत या अर्जदाराला विरोध करणाऱ्या

कोणत्याही व्यक्तीला लिखित स्वरूपातील त्यांचा आक्षेप निबंधकाकडे 100,

एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, मुंबई-400002 दाखल करता येईल. याची एक प्रत

रेणु कोच्चर

नियुक्त भागीदार

डीपीआयएन- 00115236

स्कीम मुंबई शहर, महाराष्ट्र 400049 भारत या कार्यालयात करण्यात येईल.

भागीदारीची नोंदणी करण्याकरीता ही नोटीस देण्यात येत आहे.

शैक्षणिक संस्था चालविणे आणि त्यांचा विकास करणे."

कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात द्यावी लागेल.

शकुंता एड्यू कॉम एलएलपी

साठी आणि वतीने

नीरज राजा कोच्चर

डीपीआयएन- 00115140

दिनांक: 4 नोव्हेंबर 2020

नियुक्त भागीदार

ठिकाण: मुंबई

.कंपनीची मुख्य कार्ये पुढीलप्रमाणे आहेत-

कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक: L24100MH1985PLC036547 **नोंदणीकृत कार्यालय :** ३०१, ३ रा मजला, हबटाउन सोलारिस, एन. एस. फडके मार्ग, गोखले पूलाजवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९. ईमेल: bfilshivsai@gmail.com,

वेबसाईट: www.bharatrealty.co.in,

सूचना

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा पुढील गोष्टी इतर बाबींसह विचारात घेण्याकरीता गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार

१. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरीता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि सांविधिक लेखापरिक्षकांचे मर्यादीत पुनर्विलोखन विचारात आणि मंजूर करणे. २. अध्यक्षांच्या परवानगीने आलेल्या कोणत्याही इतर बाबी.

सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.bharatrealty.co.in व स्टॉक एक्सचेंज ची वेबसाइट ज्यावर कंपनीच्या शेअर्सची सूची उपलब्ध आहे अशा

www.bseindia.com वर उपलब्ध आहे. भारत अंग्री फर्ट ॲन्ड रियॅल्टी लिमिटेड करिता

सही/-ए. जे. चकोटे

ठिकाण: मुंबई दिनांक: 0४/११/२०२० कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सीआयएन: एल८५११०एमएच१९९३पीएलसी२०६०१२ नों. कार्यालय: ६३६, ५०१, एक्सक्युब, न्यु लिंक रोड लगत, अंधेरी (प.)-४०० ०५३ **द**.: ०२२ ४२३१ ०८००**, फॅक्स**ः ०२२ ४२३१ ०८५५ वेबसाईटः www.rodium.net सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सप्टेंबर ३०, २०२० रोजी संपलेली तिमाही/अर्धवषा करिता कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष, व्यवसायांच्या अन्य बाबींसह विचारात, मंजुर आणि पटलावर घेण्याकरिता इंतर बाबींसह कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय येथे गुरुवार, नोव्हेंबर १२, २०२० रोजी घेण्यात येणार आहे. सूचनेतील माहितीचा मजकूर कंपनीचे वेबसाईट म्हणजेच (www.rodium.net) आणि स्टॉक

एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

रोडिअम रियल्टी लिमिटेड करिता

दिनांकः नोव्हेंबर ३, २०२० ठिकाणः मुंबई

तुलसी राजपुत कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



## क्रिएटिव्ह आय लिमिटेड

(सीआयएनःएल९९९९९एमएच१९८६पीएलसी१२५७२१) नोंदणीकृत कार्यालय : कैलाश प्लाझा, प्लॉट क्र.१२-ए, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३. फोन क्र. : २६७ २६१३ (७ लाईन्स), फॅक्स : २६७३ २२९६ वेबसाईट : www.creativeeye.com ई-मेल : contact@creativeeye.com

## ३४ च्या एजीएमची सूचना

- (एजीएम) ही कंपनी अधिनियम २०१३ निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी जनरल सर्क्यूलर क्र. २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/(व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२० रोजी स. ११.३० वा. घेण्यात येणार आहे.
- २. सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि सन २०१९–२० करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ई-मेल मार्फत पाठविण्यात आली आहे. तो कंपनीची वेबसाईट www.creativeeye.com आणि स्टॉक एक्स्चेजची वेबसाईट www.nseindia.com आणि www.bseindia.com वर उपलब्ध आहे. एमसीए सर्क्युलर आणि सेबी सर्क्युलरनुसार कोणाही भागधारकांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्यात येणार नाही. सभासदांना एजीएमच्या दरम्यान दुरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान करण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल आणि ई-मेल सूचनेनंतर वृत्तपत्र सूचना प्रकाशित करण्यात येईल
- ३. ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत. त्यांना investorscel@yhoo.com किंवा kishoreby@kfintech.com कडे फोलिओ क्र. भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र क्र. पॅन, मोबाईल आणि ई-मेल आडी पुरवून त्याचे ई-मेल आयडी नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ई-मेल पत्ते अपडेट करून

क्रिएटिव्ह आय लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ३ नोव्हेंबर, २०२० खुशबु जी. शाह कंपनी सचिव

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग.

वसूली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण ॥। समक्ष

परिशिष्ट क्र. १८

आयसीआयसीआय बँक लि. (अभिहस्तांकनकर्ता)

..... अर्जदार

मागणी सूचना प्रति,

श्री. इशार ॲलॉय स्टील्स लिमिटेड, ६३, मित्तल कोर्ट, ए-विंग, नरीमन पॉईंट,

**३. आयएफसीआय लिमिटेड**, बँक ऑफ बडौदा इमारत, १६, सांसद मार्ग, पी. ओ. क्र.

३६३, नवी दिल्ली - ११०००१ **४. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,** "योगाक्षेमा" जीवन बीमा मार्ग, मुंबई – ४००० २०

पुनीट ट्रस्ट ऑफ इंडिया, १३, सर विठ्ठलदास ठाकरेसे मार्ग, न्यू मरीन लाइन्स,

**६. स्टेट बँक ऑफ इंदौर,** ५, यशवंत निवास रोड, पी.ओ. बॉक्स क्र. २१४, इंदौर – ४५२००३

७. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, इंदौर शाखा, सीयाघंष इंदो

**आयसीआयसीआय लिमिटेड**, आयसीआयसीआय टॉवर्स, बांद्रा-कूर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व) मुंबई - ४०००२३

१०. देना बँक, इंडस्ट्रीअल फायनान्स शाखा, मेकर टॉवर, "ई" कफ परेड, मुंबई - ४००००५ **११. कॅनरा बॅक,** एन.जी. रोड, मुंबई - ४०००२३

**१२. एसबीआय म्युच्युअल फंड,** १७३, मेकर टॉवर "एफ" कफ परेड, मुंबई-४००००५

**१३. कॉर्पोरेशन बँक,** २४, एन.जी.रोड, इंदौर - ४५२००७

प्रमाणपत्रानुसार तुमच्याकडून वसुलीच्या तारखेपर्यंत खटला दाखल करण्याच्या तारखेपासून चे १५%। साधे व्याज आणि परिव्यय व थकीत खर्चासह रु. ४,०१,०४,९३७/- (रुपये चार कोटी एक लाख चार हजार नऊशे सदतीस मात्र) ची रक्कम येणे आहे.

तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून पंधरा दिवसात वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास कायद्यानुसार वसुली करण्यात येईल वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-

करावयाच्या इतर प्रक्रियेचा सर्व दर, प्रभार आणि खर्च.

ठिकाणः मुंबई दिनांकः ०२ नोव्हेंबर, २०२०



वसुली अधिकारी डीआरटी- III, मुंबई

# मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥

एमटीएनएल इमारत, पहिला मजला, सेक्टर ३० वाशी, नवी मुंबई,दूर. २२६६५४७३, फॅक्सः २२६६५४७३

वसुली कार्यवाही क्र. २६४ सन २००५

पुढील तारीख:- २७.११.२०२०

स्टॅन्डर्ड चार्टेड बँक (०१.०९.२००६ रोजी अभिहस्तांकितीचा आदेश) इंटरनॅशनल ॲसेट रिकव्हरी कंपनी प्रा. लि. (११.०९.२०२० रोजीस अभिहस्तांकीतीचाा आदेश) इंडस्ट्रीअल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया आणि अन्य

श्री. इशार ॲलॉय स्टील्स लिमिटेड आणि अन्य .....प्रतिवादी

२. **इंडस्ट्अल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया,** आयडीबीआय टॉवर्स, कफ परेड,

**८. स्टेट बॅक ऑफ इंडिया,** सेंट्रल ऑफीस, पोस्ट बॉक्स क्र. १२, मॅडम कामा रोड, मुंबई - ४०००२१

सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या ओ.ए .क्र.२६४ सन २००२ मधील वसुली

ए) वसुली प्रमाणपत्रामधील आदेशानुसार व्याज बी) सदर सूचनेच्या बजावणी संबंधात आलेला आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता



## **Polychem Limited**

REGD. OFFICE - 7 J TATA ROAD, MUMBAI - 400 020. CIN NO: L24100MH1955PLC009663 Website: www.polychemltd.com, Telephone: 91 22 22820048, EMAIL: polychemltd@kilachand.com

**Extract of Unaudited Standalone Financial Results For The Quarter** and Half Year Ended September 30, 2020 (Rs. In Lakhs)

				- 0		•		
Sr.	Sr PARTICULARS		Quarter ended on		Half Year ended		Year ended	
	1	30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20	
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations (net)	279.11	191.78	652.01	470.89	1,254.55	2,376.17	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	(5.38)	5.05	86.09	(0.32)	156.90	310.78	
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	(6.09)	5.01	68.72	(1.07)	123.88	240.94	
4	Total Comprehensive Income for the period	(7.09)	3.83	68.31	(3.25)	123.05	236.20	
5	Paid-up Equity Share Capital			2 1			1	
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40	
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as			8 7				
	shown in the Balance Sheet of previous year)						1,976.62	
7	Earning per share (EPS)							
	Basic / Diluted : (In Rs.)* (not Annualized)	(1.51)	1.24	17.01	(0.27)	30.66	59.63	

\*EPS is not annualised for the Quarter/Half Year ended Sept 30, 2020, June 30, 20 and Sept 30, 2019.

## **Extract of Unaudited Consolidated Financial Results For The Quarter and** Half Year Ended September 30, 2020

Sr.	PARTICULARS	Quarter ended on			Half Yea	Year ended	
II I		30-Sep-20		30-Sep-19	30-Sep-20		31-Mar-20
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	613.58	328.40	989.41	941.98	1,965.20	3,775.22
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	12.90	(40.07)	96.53	(27.17)	220.10	432.45
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	12.19	(40.11)	79.16	(27.92)	187.09	362.61
4	Total Comprehensive Income for the period	10.60	(41.88)	78.33	(31.28)	185.41	353.83
5	Paid-up Equity Share Capital			Î			
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as						
	shown in the Balance Sheet of previous year)						2,473.36
7	Earning per share (EPS)						
	Basic / Diluted : (In Rs.)* (not Annualized)	0.94	(4.79)	18.41	(3.86)	39.11	75.89

\*EPS is not annualised for the Quarter/Half Year ended Sept 30, 2020, June 30, 20 and Sept 30, 2019. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly/Half Yearly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and

the Company's website (www.polychemltd.com). 2 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on November 03, 2020.

3 The Statutory auditor of the Company have conducted limited review of the financial results for the quarter and half year ended September 30, 2020. Subsequent to the outbreak of Coronavirus (COVID-19) and subsequent lockdown across the country, the Group has gradually resumed operations with requisite precautions. However, disruptions to business worldwide and economic slowdown may have its eventual impact on the Group. A definitive assessment of the impact is not possible in view of the highly uncertain economic environment and the scenario is still evolving. The Group has assessed the impact of pandemic on its financial results/position based up to the date of approval of these financial results and expects to recover the carrying value of its assets. The Group continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome. . The results for the quarter and half year ended September 30,2020 are therefore not comparable with those for the previous year's quarter and half year ended September 30, 2019.

> By Order of the Board P T Kilachand (DIN - 00005516)

**Managing Director** 

Garage Lane, off Bhavani Shankar Road Dadar (West), Mumbai - 28, possessing Flat No. 1006 in the building of the society, have died on 7th August 2019, without making nomination. The Society hereby invites claims & objections from the heir's or claimants / objector's for the transfer of the said shares & interest of the deceased member in the capital property of the society within a period of 10 days from publication of this notice, with copies of such documents or proofs in support of their claims / objections for transfer of shares & interest of the deceased member in the capital property of the society. If no claims / objections are received within the prescribed period above. The society shall be free to deal with the shares & interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bylaws of the society, the claims/objections if any, received by the society for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with the manner provided under the by-laws of the society. A copy of the registered bylaws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the secretary of the society between office hours from the date of publications of this notice till the date of prescribed period.

Siddhi SRA Co. Op. Hsg. Society Ltd. having address at

For and on Behalf of Shree Sai Siddhi CHSL Place:Mumbai Date: 04.11.2020 (Secretary)

सीआयएन:एल४५४००एमएच२००३पीएलसी१३८५६८ अधिकृत भांडवल:रु. १००,००,००,०००. पेड अप कॅपिटल : रु. ९४,०४,६३,३७०. घेण्यात येणार आहे.

कंपनीच्या वेबसाईट www.excel-infoways.com व देखील आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bsein dia.com आणि www.nseindia.com संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. एक्सेल रिॲल्टी एन इन्फ्रा लिमिटेड करिता

पूजा माने कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालयः ए-७०/७१/७२, स्टाईस सिन्नर,

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन रेग्युलेशन २९, ३३ आणि ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजीस संपलेले तिमाही आणि अर्ध वर्षकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) सह कंपनीचे सांविधानिक लेखापरिक्षक द्वारे जारी केलेले लेखापरिक्षित अहवाल इतर बाबींसह विचारात घेऊन मंजुर करण्यासाठी आणि पटलावर घेण्यासाठी

सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.bedmutha.com) आणि स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com यावरही उपलब्ध असणार आहे

दिनांक : ०३.११.२०२०

मेंमबरशीप.क्र.: ए. २६९३५

सीआयएनः एल३१३००एमएच१९८९पीएलसी०५४३५६, पॅनः एएएसीपी७५५५एल नोंद. कार्यालयः सायमन हाऊस, जे. ए. रॉल स्ट्रीट, सयानी रोड लगत, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५, भारत. द्र.: +९१-२२-२४३७६२८१

मंडळाच्या सभेची सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स

२९ सहवाचता रेग्युलेशन ४७ ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रिसिनन वायर्स इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि पटलावर घेण्याकरिता बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.


कंडक्टला अनुसरुन कंपनीच्या सिक्युरिटीज मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो या कोड अन्वये सर्व संचालक आणि इतर व्यक्तींकरिता ३० सप्टेंबर. २०२० च्या बिझनेस तास संपण्यापासन उपरोक्त स्टॉक एक्सचेंज वित्तीय निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर ४८ तासांपर्यत बंद राहतील.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.precisionwires.com आणि तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com यावर उपलब्ध आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड करिता

ठिकाणः मुंबई दिनांक : ०४ नोव्हेंबर, २०२०

स्थळ : नाशिक

दीपीका पांडये कंपनी सचिव



जे. बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९९. सीआयएनःएल६७१९०एमएच१९९३पीएलसी०११७ द्. क्र. : +९१-२२-६७०७९९९९, फॅक्स : +९१-२२-६७०७ ९९५९

वेबसाईट : www.choiceindia.com ई-मेल आयडी : info@choiceindia.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन २९

आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष आणि त्यावरील लेखापरिक्षकांद्वारे मर्यादित पुनर्विलोखन अहवाल विचारात आणि स्विकारण्याकरिता. २. अध्यक्षांच्या परवानगीने घेण्यात येणारे इतर विषय

वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

(करिष्मा शाह) कंपनी सचिव आणि अनुपालन

अधिकारी

विभागीय संचालक यांच्या समक्ष, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय

कंपनी (समाविष्ट) नियम, २०१४ च्या नियम ४१ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ व कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणी

एअरपोर्ट, न्यू टर्मिनल २, सहार रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९ (सीआयएनः यु५१४१०एमएच२००७एफएलसी१७६८०२) यांच्या प्रकरणी ... अर्जदार

आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी खाजगी मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर करण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास दि. ३० ऑक्टोबर, २०२० रोजी आयोजित केलेल्या अतिरिक्त विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतूने कंपनीच्या संघटनेच्या मसुद्यामध्ये सुधारांची पृष्टी करण्याकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव करीत आहे.

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीचा प्रस्तावित बदल/दर्जा बाधित होत असल्यास खालील नमूद पत्त्यावर तिच्या नोंदणीकत कार्यालयात अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सचना प्रसिद्धी तारखेपासन १४ दिवसांत संबंधित विभागीय संचालक पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई ४०० ००२ महाराष्ट्र येथे यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याचा हितसंबंधाचा प्रकार नमूद करून शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची हरकत हस्ते किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवू

अर्जदार फ्लेमींगो ट्वल रिटेल लिमिटेड करिता व त्यांच्या वतीने अतुल विनी अहजा

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठ सीए (सीएए) क्र. १०४७ सन २०२० शी संबंधित सीपी क्र. १०५५ सन २०२० कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य

एबीॲण्डकंपनी कॉपोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, पहिली हस्तांतरक कंपनी, मनाली एंटरप्रायझेस प्रा. लि.

हस्तांतरक कंपनी, मनाली फिनवेस्ट लिमिटेड, तिसरी हस्तांतर कंपनीसह एबीएनको प्रॉपर्टीज प्रा. लि. हस्तांतरिती कंपनी आणि त्यांच्या संबंधित धनको आणि भागधारकांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंज्रीकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कोणत्या अन्य प्रयोज्य तरत्दीन्वये याचिका सीएस प्रियंका जैन यांनी सादर केली होती आणि २९ ऑक्टोबर २०२० रोजी सन्माननीय एनसीएलटी, मंबई येथील खंडपीठाद्वारे दाखल करण्यात आला आणि सदर याचिका १९ नोव्हेंबर, २०२० रोजी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठासमोर अंतिम सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेत्ची सूचना याचिकाकर्त्यांच्या पीसीएस कडे पाठविणे आवश्यक आहे. जेथे त्यांना याचिकेला विरोध करायचा आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्यांच्या शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल.

(याचिकाकर्त्याकरिता कार्यरत कंपनी सचिव)

दिनांक : ४ नोव्हेबर, २०२०

नोंदणीकृत कार्यालय:३१-अ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३. टेलीः ०२२-२६३९४२४६, फॅक्स ०२२-२६३९४२४८ ई-मेल : cs@excel-infoways.com वेबसाईट : http://www.excel-infoways.com

(पर्वी एक्सेल इन्फोवेज लिमिटेड ह्या नावाने जात)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोझ रिक्वायरमेंट) नियमावली, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सह रेग्युलेशन ४७ सह च्या अनुषंगाने याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि

एकत्रित वित्तीय निष्कर्ष आणि इतर बाबीं विचारात आणि मंजर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३/२०२०-२०२१ ची बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी संचालक मंडळाची सभा आणि अधिक तपशील कंपनीच्य

दिनांक : ०३/११/२०२०

बेडमुथा इडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन:एल३१२००एमएच१९९०पीएलसी०५७८६३

नाशिक-४२२११२. संपर्क क्र. ०२५५१-२४०४२० संकेतस्थळ :www.bedmutha.com ईमेलः cs@bedmutha.com

बुधवार, दिनांक ११ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

बेडम्था इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

अजय टोपले कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड

फॅक्सः +९१-२२-२४३७०६८७, ईमेलः mumbai@pwil.net वेबः www.precisionwires.com

सेबी (प्रोहिबिशन ऑफ इन्सायडर ट्रेडिंग) रेग्युलेशन्स, २०१५ अन्वये कंपनीच्या कोड ऑफ

चॉईस हाऊस, श्री. शंकांभरी कॉर्पोरेट पार्क, प्लॉट क्र. १५६-१५८,

सहवाचता रेग्युलेशन ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, संचालक मंडळाची सभा मंगळवार नोव्हेंबर १०, २०२० रोजी सायं. ५.०० वा. व्हिडोओ कॉन्फरन्सिंग द्वारा घेण्यार येणार आहे. १. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त

वरील सूचने प्रत आणि सदर सूचनेत मंडळाद्वारा मंजूर अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.choiceindia.com आणि स्टॉक एक्सचेंज

चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड

ठिकाण : मुंबई दिनांक: नोव्हेंबर ०३, २०२०

फॉर्म क्र. आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतर करण्यासाठी वृत्तपत्रात प्रकशित करावयाची

मे. फ्लेमींगो ट्रॅबल रिटेल लिमिटेड ज्याचे नोंदणीकृत कार्यालय छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल

डीआयएन: ०००१५७१३ छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिनांक : ०४.११.२०२० न्यू टर्मिनल २, सहार रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९ ठिकाण: मुंबई

तरतुदींच्या प्रकरणांत

दुसरी हस्तांतरक कंपनी, मनाली फिनवेस्ट लिमिटेड, तिसरी हस्तांतरक कंपनी सह एबीएनको प्रॉपर्टीज प्रा. लि. हस्तांतरिती कंपनीच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात याचिकेच्या सुनावणीची सूचना एबीॲण्डकंपनी कॉपोरेट सर्व्हिसेस लि. पहिली हस्तांतरक कंपनी, मनाली एंटरप्रायझेस प्रा. लि. दसरी

कोणीही व्यक्ती सदर याचिका/अर्ज/संदर्भाच्या बाजूने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सनावणीकरिता निश्चित केलेली तारीख म्हणजेच सोमवार १६ नोव्हेंबर. २०२० पूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे पोहोचेल अशा पद्धतीने त्यांच्या नाव आणि पत्त्यासह त्यांच्या किंवा त्यांच्या

प्रियंका जैन

पत्ता : प्रियंका जे ॲण्ड असोसिएटस्, ६०३-ए, को-ऑपरेटिव्ह हाऊ **ठिकाण** : **मुंबई** सोसा. लि. विन्सवे कॉम्प्लेक्स, जुनी पोलिस लेन, तेली गल्ली, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००६९